

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत
अनुसरावयाची कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन परिपत्रक क्र.एसएसएन-२०१६/प्र.क्र.४७/१६/टीएनटी-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : २ ऑगस्ट, २०१६.

वाचा : १) महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

२) शासन निर्णय क्र.एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.२८.८.२०१५

३) शासन निर्णय क्र.एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.२७.५.२०१६

परिपत्रक

शासन निर्णय दि.२८.८.२०१५ मधील सुधारित निकषानुसार राज्यातील शाळांची सन २०१५-१६ ची संचमान्यता करण्यात आलेली आहे. न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची माध्यम व विषयनिहाय बिंदूनामावलीनुसार यादी तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत निर्देशित केले होते. त्यानुसार राज्यातील अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी “edustaff.maharashtra.gov.in” या संकेतस्थळावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नावे व रिक्त पदांच्या माहितीसह उपलब्ध करण्यात आली आहे.

२. उक्त यादीत नमूद केल्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजनाची कार्यपद्धतीचे टप्पे खालीलप्रमाणे राहिल :

१. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय याचा विचार करून त्याच प्रवर्गात व त्याच विषयाच्या रिक्त जागेवर समायोजन करण्यात येईल.
२. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी प्रवर्गनिहाय जागा शिल्लक नसल्यास संबंधित शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयानुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांवर समायोजन करण्यात येईल.
३. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे विषयानुसार उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर तात्पुरते समायोजन करण्यात येईल.
४. उक्त टप्प्यांचे पालन केल्याने अतिरिक्त शिक्षकांना काम न करता वेतन देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच अशा समायोजनामुळे ज्या ठिकाणी शिक्षकांच्या रिक्त जागा असतील तेथे समायोजित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सदर संस्थेत भविष्यात अन्य रिक्त होणाऱ्या पदांमुळे बिंदूनामावलीनुसार तात्पुरते समायोजन केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनामुळे आरक्षणास बाधा येत

नसल्यास समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यास सदर संस्थेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे.

५. अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मुळ संस्थेत नवीन पद निर्माण झाल्यास अथवा पद रिक्त झाल्यास सदर कर्मचाऱ्यास आरक्षण व विषयानुसार मुळ संस्थेत परत पाठविण्यात यावे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८०२१७०६०२७५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स्वप्निल कापडणीस)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
२. सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य,
३. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई,
४. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
५. प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
८. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे-१,
९. शिक्षण संचालक, (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१,
१०. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,
११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
१२. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
१३. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद,
१४. खाजगी सचिव, मा.मंत्री शालेय शिक्षण, मंत्रालय, मुंबई,
१५. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
१६. निवडनस्ती, (टीएनटी-२)